Registered Office: 612, Veena Killedar Industrial Estate, 10-14 Pais Street, Byculla (w), Mumbai 400 011.

Tel.: +91 22 2307 5677, 4585, 2307 4897 Fax: +91 22 2308 0022

Email: rlcl.mumbai@rishilaser.com, Website: www.rishilaser.com CIN: L99999MH1992PLC066412

11th August, 2022 RLL/22/2022-23

To, The Secretary BSE Limited Floor 25, P. J. Towers, Dalal Street Mumbai- 400 001

Script Code: 526861 ISIN: INE988D01012

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended we are attaching herewith copies of newspaper advertisement pertaining to Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter ended 30th June, 2022. The advertisement are published in "Business standard" (English Newspaper) and "Navakal" (Marathi Newspaper) on 11th August, 2022.

This is for your kind information and records.

Thanking You,

Yours Faithfully

For Rishi Laser Limited

Vandana Machhi Company Secretary

Enclosed a/a

सपादकोय



राखीचे निमित्त आणि आनंदाचे औचित्य

व्यवहार हे निमित्ताने होत असतात. म्हणजेच प्रबादी गोष्ट घडायला जमे काहीतरी कारण लागते त्या कारणाशिवाय कार्याचेही महत्व वाटत नाही. तसाच प्रकार निमित्तांबाबत आहे. आजच्या धावपळीच्या काळात तर लोकांचे एकमेकांशी असलेले संबंध कमी होत चालले आहेत. कोणालाही एकमेकांकडे जायला आणि भेटायला वेळ नसतो. वेळेचे जरा कारण सांगितले जात असले तरी एकुणच लोकांच्या स्वभावात संकचितपणा , औपचारिकपणा किंवा ज्याला अगदी तोंडदेखलेपणा म्हणता येईल अशा पध्दतीने वागण्याची सवय झालेली आहे. आपल्याला कोणाची गरज नाही. आपलं कोणावाचून अडत नाही. असाही एक अहंभाव त्यामागे असतो. एकूणच मनष्याच्या अनेक प्रकारच्या प्रवर्त्तींचा अभ्यास भारतीय संस्कृतीने फार पूर्वीच अतिशय बारकाईने करून ठेवला आहे. व्यक्ती आणि समाजाला त्याचे जीवनव्यवहार अधिक चांगल्या पध्दतीने करता यावेत. एकमेकांच्या संपर्कात राहून स्वतःबरोबर समाजाचे जीवनही आनंदी करावे आणि मर्वात महत्त्वाचे म्हणजे माणुस नावाच्या संकल्पनेतुन जपले जाणारे माणुसकीचे मुल्य कोणत्याही परिस्थितीत विस्मरणात जाऊ नये हा त्यामागचा प्रमुख उद्देश होता. आजची राखीपौर्णिमा किंवा रक्षाबंधन हे याच व्यापक उद्देशाचे प्रतिक ठरते, ही गोष्ट खरी आहे की लोकांनी हे सणवार प्रामाणिकपणे साजरे करावेत म्हणून त्याचा संबंध धर्माशी जोडला परंतु धर्म या शब्दोचा अर्थही नीट घेतला गेला नाही. तो पूजापाठ किंवा कर्मकांडाशी जोडला गेला. जो समाजाची धारणा करतो तो धर्म. धारणात् धर्ममित्या हुधर्मो धारयते प्रजाः। अशी धर्माची व्याख्याही सांगितली गेली आहे, म्हणजेच कर्तव्य या अर्थानेसध्या धर्म ज्ञब्द मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. पितुधर्म, मातुधर्म, समाजधर्म, त्या त्या गोष्टींविषयीचे असलेले कर्तव्य किंवा जबाबदारी सांगण्याचा प्रयत्न त्यातून झाला. म्हणजेच समाज व्यवहाराला कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव करून देणे आणि त्यातून स्वतःची आणि समाजाची सरक्षितता वध्दिंगत करणे याबाबी देखील सहजपणे घंडन येत गेल्या.

समाजातला संवाद

आजचे रक्षाबंधन किंवा राखीपौर्णिमा हे प्राचीन काळापासन चालत आलेले एक निमित्तच आहे. बहिणभावाच्या प्रेमाचे प्रतिक म्हणन एक सताचा धागा भावाच्या मनगटावर बांधला जातो. त्यानिमित्ताने भावाबहिणींमधला संवाद टिकून राहातो. बहिणीने आपल्या मनातील भावना राखीच्या रुपाने भावाच्या मनगटावर बांधणे यातुन दोघांच्याही मनाचा किंवा भावनांचा एक स्वाभाविक विचार केला गेला त्याला कृतीची जोड दिली गेली. आणि एकमेकांच्या मदतीसाठी आश्वासनही निर्माण केली गेली. पुराणांमध्ये त्याचे काही दाखले दिले जातात. राखी बांधताना साधारणपणे येन बध्दो बलिराजा या स्वरूपाचा एक मंत्र म्हटला जातो. महाभारतामध्ये श्रीमदभागवतामध्ये त्याची कथा विस्तृतपणे येते. बळीराजाचा अहंकार नष्ट करून वामनअवतारातले भगवान विष्ण बळीराजाला असल्याने बळीच्या राज्याचे द्वारपाल होण्याचे काम भगवान विष्ण स्वीकारतात त्यांच्या शोधार्थ लक्ष्मी बळीराजाकडे जेव्हा येते त्यावेळी लक्ष्मी बळीराजाला सुताचा धागा बांधते. दोघांमध्ये बहिणभावाचे हे . नाते राखीच्यारुपाने अधिक मजबूत आणि घट्ट होते. ही केवळ पुराणांमध्ये घडून आलेली घटना असली तरीसुध्दा ते एक निमित्त साधून बहिणभावाच्या गत्याला एका पवित्र तंधनाचं स्वरूप दिलं गेलं बंधन याचा अर्थ कर्तव्य या रुपाने घेतला पाहिजे आणि मग एकमेकांमधल्या प्रेमातून एकमेकांना मदत करण्याची अपेक्षा आणि मग त्यातून पुढे समाज म्हणून सुरक्षितता असा तो काळानुरूप विकसित होत गेलेला राखीपौर्णिमेचा मतितार्थ आहे. मग पूर्वीच्या काळी युध्दावर जाण्यापूर्वी युध्दावर गेलेल्या आपल्या नवन्यालासुध्दा राजपुत स्त्रिया या राखी बांधत असत.त्यातुन व्यक्त होणारी सुरक्षिततेची किंवा विजयी होण्याची इँच्छाशक्ती कुठेतरी उपयोगाला येत असावी. कालांतराने राजस्थान , उत्तरप्रदेशात मोठ्या प्रमाणावर असलेली ही परंपरा संपूर्ण भारतभर वेगाने प्रसारित झाली. त्यामागचा उदात हेतू व्यक्ती किंवा कुटुंब अथवा समाजाचेच हित साधणारा असल्याने लोकॉनी त्याचा स्वीकार केला

दैनंदिन जीवनातले समाधान

समाजामध्ये वावरताना ऐक्यभाव असणे स्नेहशिलता असणे किंवा एकमेकांविषयीचा कतज्ञता भाव टिकवून ठेवणं या गोष्टी सहजासहजी घडून येत नाहीत. कायदे नियमातून तर त्या होतीलच याबद्दल काही खात्री नसते. अशावेळी समाजाने स्वयंस्फूर्तीने स्वीकारलेल्या अशा काही संकल्पना आहेत ज्या माणसकीच्या आणि जबाबदारीच्या विचारांना परिपृष्ट करीत गेल्या कोणत्याही विशेष प्रयत्नाशिवाय कुटुंबामधला परिवासतल्या एकत्रितपणाच्या भावना ु जपल्या जातात. सणाच्यानिमित्ताने परिवारात संवाद घडून येतो. आणि एका वैशिष्टयपूर्ण संस्कृतीचे आपण वारसदार आहोत हा संस्कारही पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होत राहतो. आजच्या दिवसाला नारळीपौर्णमा असेही म्हटले जाते. यादिवशी कोळीबांधव समुद्राला नारळ अर्पण करतात. ज्या समुद्राच्या आधारावर त्यांचा जीवन व्यवहार सरु राहतो त्या सागराविषयीची कतज्ञता व्यक्त करणारी ही नारळी पौर्णिमा सागराइतकाच खोल अर्थ सांगून जाते. या सर्व पैलूंचा जर विचार केला तर सणासारख्या निमित्तातून साधले जाणारे स्नेहशिलतेचे औचित्य समाज म्हणून खूप मोलाचे ठरते. प्रत्येक सण हा एक धर्मच आहे. आणि धर्म म्हणजेच कर्तव्य आणि जंबाबदारी आहे. जी माणसाला, समाजाला आनंद , समाधान आणि एकमेकांच्या सहकार्यातुन सुरक्षिततेची ग्वाही देते. म्हणूनच या दिवशी अनेक व्यावसायिक आपल्या साधनसामग्रीची पूजा करतात. तराजु असेल तर तराजुला किंवा अगदल अलिकडे तर कॉम्प्यटर किंवा लॅपटॉपला राखी अर्पण करण्याचाही भाव पाहायला मिळतो. विज्ञान तंत्रज्ञान हे आपापल्या जागी महत्त्वाचे आहेच. परंतु दैनंदिन जीवनातले हे समाधान अशा प्रकारचे सणच देऊन जातात. हे कोणीही नाकारू शकत नाही.

सुविचार

विलास कोळेकर मोबा.९४२२४२०६११

हधी करायची, कुठे करायची आणि कशाची करायची, हे पेरणाऱ्याला समजलं की पेरणी वाया जाणार नाही. मग ती धान्याची असो. शब्दांची असो अथवा संस्कारांची



ग

गुरुवार ११ ऑगस्ट, २०२२ शंक १९४४ शुभकृत्नामसंवत्सर





-: जन्मराशी :-००-०१ ते २४-०० मकर

पौर्णिमा सकाळी १०.३८ नंतर, नारळी पौर्णिमा, रक्षात्रंधन, शुक्ल यजुः तैत्तिरीय हिरण्यकेशी श्रावणी, बृहस्पती पूजन

पुद्रक, प्रकाशक **सौ. जयशी स्माकांत खाडिलकर-पांडे** यांनी हे दैनिक नवाकाळ ... ऑफीस आणि नवाकाळ प्रेस करिता दांगट मीडिया प्रा.लि.. पताः प्लॉट नं. २२. दिघा एमआयडीसी. टीटीसी इंडस्ट्रीयल एसीया. विष्णू नगर, दिघा. नवी २२, ाच्या एचआवाला, ठाठासा इङ्ग्लूबला एसवा, पब्लू गर्गा, ह्या, नव पुंबई -४००७०८ येथे छापून घेतले व नवाकाळ बिल्डिंग, 9३ नवाकाळ पर्य खाडीलकर रोड, गिरगांव, पुंबई -४००००४ येथे प्रसिद्ध केले. संपादक : **रोहित स्पान्तांत पांडे**

ामदक : **गॉहित साफांत पांट** पिकं - जाहितात विभाग : ८९०८९९६४२३, ८९०८९९६४२९, त्रतमा विभाग : ९५९४२६६४४७ छोट्या जाहिताती: ८४२२८९७४४५ - पेत n**avaka.1923@gmall.com** नवाकाळ ऑफिस व नवाकाळ ग्रेस'चे प्रकाशन वैनिक नवाकाळ आफिस व नवाकाळ ग्रेस'चे प्रकाशन वैनिक

REGD. No. MH/MR/SOUTH-143/2012-14 स्थापना ७ पार्च १९२३/ फाल्गुन बढा ५ शके १८४४

Printed and Published by Jayshree Ramakant Khadilkar-Pande On behalf of Navakal Office And Navakal Press. Printed at Dangat Medie Pvt. Ltd., Address: Plot No.22, Digha M.I.D.C., TIC Industrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi Mumbal -400 708. Published at Navakal Bulding, 13 Navakal Path, Khadilkar Road, Girgaum, Mumbal -400 004. Editor - Rohit Ramakant Pande



साखर खोबऱ्याची पोळी

साहित्य - ३.४ कप २ चमचे खा पीठ, १.२ कप शेंगदाण्याचे तेल, १.४ कप तूप, १ कप पाणी, . आवश्यकतेनुसार बिस्ती वेलची, १ कप पिठीसाखर, कप नारळ पावडर



कृती - एका बाऊलमध्ये मैद्यात चिरोट्याचा खा. तेल घेऊन चांगलं मिक्स करुन पिठाचा चांगला मऊशार गोळा व्हावा म्हणून त्यात थोडं पाणी घाला. पिठाचा गोळा झाल्यानंतर २ ते ३ तासांसाठी मिश्रण सेट व्हायला बाजूला ठेऊन द्या. किसलेले सुके खोबरे, पिठीसाखर व वेलची पावडर घेऊन त्यात थोडं थोडं साजुक तूप घाला दुसऱ्या बाऊलमध्ये किसलेले सुके पिठीसाखर आणि वेलची पावडर घेऊन सर्व सामग्री व्यवस्थित मिक्स करा आता मिश्रणात थोडं थोडं साजक तुप घाला. (तुपाऐवजी दूध देखील घालू शकता) खोबरं आणि पिठीसाखरेच्या मिश्रणाचे लहान लहान गोळे करुन ते मैद्याच्या मळलेल्या पिठामध्ये मोदकाच्या सारणाप्रमाणे भरा. पोळपाटावर बटर पेपर ठेवून त्यावर साजूक तूप लावन ध्या त्या मोदकामारख्या गोलयांना चपातीमारखं लाटून घ्या. तव्यावर साजुक तुप घाला. आता त्या तुपात साखर - खोबऱ्याची पोळी दोन्ही बाजूंनी चांगली खरपूस भाजन घ्या. अशाप्रकारे तयार झाली आहे आपली खमंग व जीभेवर विरघळणारी साखर - खोबऱ्याची पोळी! तुम्ही या गरमा गरम पोळीवर साजूक तुपाची धार सोडू शकता.

🗴 मुंबई । गुरुवार १९ ऑगस्ट,२०२२ 🚺 🐪 💢 🗓 🕏

राष्ट्रकुलमधील पदक विजेत्यांचे मायदेशी जंगी स्वागत

नुकत्याच संपलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने २२ सुवर्णपदकांसह ६१ पदक जिंकली आहेत. या स्पर्धेत भारताची चांगली कामगिरी झालेली आहे. त्यामुळे वर्मिंगहॅम मधून परतलेल्या सर्व पदक विजेत्यांचे मायदेशी जंगी स्वागत करण्यात येत आहे.

ा जती टिस्टी

नवानांपासून बॉक्सस्पर्यंत . वेटलिफ्टरपासन आणि बॅडमिंटनपर्यंत सर्वच खेळात भारतीय खेळाडंनी चांगली केलेली यावेळी भारताच्या खेळाडूंच्या पथकाने वर्मिंगहॅम मधील राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेतला होता.१५ वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेतलेल्या या खेळाडूंनी २२ सुवर्णपदक ,१६ रजत आणि २३ कांस्य जिंकली आहेत पदक हे सर्व खेळाडू भारतात परतताच विमानतळावर त्यांना पुष्पहार घालून यांच्यावर फुले उधळून त्यांचे जंगी क्रुण्यात आले तशी त्यांच्या मिखणूकही काढण्यात आल्या. तसेच त्यांच्या गावातही जल्लोष करण्यात आला. भारताचा स्टार पेहलवान बज्रांग पुनिया याने ६५ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले. त्यामुळे त्याच्या स्वागताला

विमानतळावर

ADVT-Int-81-MU31-775-77

ADVT BCT BA

ADVT BCT ADH

OH 2 22 1

लॉट क

ADVT BCT DRD OSN 197 22 1

ADVIT-BOT-CVD-

. गरहिरात स्वका

मोठ्या

जाहिरात कंत्राटांकरि भागीय रेखे व्यवस्थानक, वांग्रेज्य विभाग, मुंबई संदुल, सुंबई क्षेत्र जनसम्बद्धानिता ई-विकावासकी, संगर

संख्येने लोक जमले होते तो विमानातन बाहेर येताच त्याच्या चाहत्यांनी उचलन घेत जळ्ळोष केला त्याच्यावर फुले उधळली तर ७ पदके जिंकणारे भारतीय आणि महिला बॉक्सर यांचीही विमानतळावरून

मिरवणूक काढण्यात आली. नितु घाणघास, निकाहत झरीन, लावलीन बोरगोहेन, सागर, जस्मिन, हुसामुद्दीन या सर्वाचे जङ्कोषात स्वागत करण्यात आले. त्यांना फेटे बांधून फुले उधळण्यात आली यावेळी या खेळाडूंनी आपले मेडल उंचावून चाहत्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार केला भारताचा हायजंपर तेजस्थिनी शंकर यालाही विमानतळावर चाहत्यांनी उचलून घेत त्याच्यावर फुले उधळली त्याने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले बॅडमिंटन मध्ये सवर्णपदक जिंकणारी भारताची गुन-गन्दा गोल्डन गर्ल पीव्हीसिंधु ,लक्ष्य सेन, टेबल टेनिसपट शरथ कमल यांचेही जोखार स्वागत करण्यात आले.

संबर्ध विभागसध्ये ४० त्राध्य र रचया सुबाह (वामानास्थ्य ४४० वाम्बाहाइट १८मपु रेवम (राजनार ट्रेन्स)च्या कातमध्ये निर्धितःत्र) राइंटी/ एकावीटी व्यक्तिराहार इस इंस इसपोटेसमेन्ट आणि प्रहिराती. म्यूनसरीटी विभागुमस्य स्थानकांवर दिनेडेचो भिरीच्या स्थानमा

[प्राप्तास्थित वास्त्रां नेता स्वात्रां स्वात

हवक. बांद्रे पश्चिम चेचे रेल्वे कॉलजीचा दक्षिण बाजूम, ए.स. दरी. रोह, व्यवर्टर क्र. ४६४ जबार अववार ८० कु. ४४० कु. वे (जून नार/४)

हक्क. पूर्व बालू केएम क. ४/८ आणे आरओबीच्या दरन्यान आरओबीच्या रोवेण गोबेम्सेस आकार २० फू. ४२० फू. (एम्प्यूमसीटी-२) बाह्रे पश्चिम देखे कॉन्सनी येथे व्याटेर क. १८२ जवळ आकार

२० गृह. ४ २० गृह. (बीग्:/५३) दिहस्रर स्थानक वेथे विद्यनान होडींग संस्थना गाडून आणि नवीन

होडीन संरचना उभारणीद्वारे बदलून ०४ समान्त झालेल्या आणि रिकाम्या होडीन्डवर जाहिरात प्रदर्शनाद्वारे मोठ्या प्रमाणातील

दिकाण / क्षेत्र

अंथे**री स्थानक (अप्पर डेक) येथे** आराज न्यवस्थेराह ज्लो लॉलीवॉर्प

गरिया नोटना प्रमाणाय बाहित्या हुनका. गरिवट स्थानका सेथे प्रमाशित बाहितसीच्या प्रस्थितसङ्ख्यार्टियाल गर्डनच्या विधायल, स्थानमा आणि देखाभारीकारेता मोठवा प्रमाणातील जाहिरात हुवका.

ज्ञार (जार) स्थानक येथे (अ) मोर्ट्स आणि (म) ग्लोटबर्ट्स्स हारे एक्सको आणि मादमारी मुहायर मोठ्या प्रमाणातील जाहेरात सम्बद्ध ्यकाः. चिलेपार्ले (स्रीएलपी) स्थानक येथे ५१६:४०४४५४ वोर्ल्स्स्राहे

जोटमा प्रमाणातील लाहिसार हमारः बोईसर ते बहाणू (बीओआर-बीआरबी) स्थानक चेथे घोडेसहारे प्रतिप्रकृति आणि पादचारी पुतांतर मोटना प्रमाणातील जाहिसत

हरकः. घोलबङ्ग (जीव्हीडी) स्थानक येथे वेशीरप्रप्रारे प्लेटफॉटरीयर गोटवा

धकाणातील जाहितात हतकः बलसाब (बीएटल) स्थानकावर (अ) वोर्ड्स आणि (ब) जवेळाई स्थ ब्रह्म आक्रम नामर्वालस्योजारास्य समारत, प्लॅटपर्वेग आणि प्रमानारी पुलांवर नोटना प्रमाणातील लाहितार समार

ो आहे की , त्यांनी आवआरईपीएस वेगसाईट (www.ireps.gov

आसाल साईकरूप 👫 facebook.com/WesternRly आख़ता फॉलो कम 😾 twitter.com/WesternF

वाधिकाम कामें उन मुख्य अभिनंता (बोधकाम) II, पश्चिम रेख्ने, इंदौर खालील कामकारेता है-निविद्य गाणिता आहेता ई-निविद्य सुकता कः, आवाधनातीं/बीआवाधनप्रप्राप्त-उ.मू.अ./सी/ II/१०७ (ट्रोक्) दि. ०९.०८.२०२२ दोन पाठिट पद्मतीने, कामाचे नाव-ति.क. णिएकण (टरमा) स. ०९.०८.२०२२ से वर्ण पार्टिक एक. ००.८.२०२२ से वर्ण पार्टिक एक. आयापस्त्री में आपार्थ पार्टिक एक. आयापस्त्री में आपार्थ पार्टिक एक. आयापस्त्री में अस्त्री में अस्त्री में अस्त्री प्रकार में के इंग्लिंग में अस्त्री में इंग्लिंग में अस्त्री में इंग्लिंग में अस्त्री में इंग्लिंग में इंग्लिंग में इंग्लिंग में इंग्लिंग मार्थिक एक. राष्ट्राव प्रकार मोर्थ मिला प्रकार में में इंग्लिंग स्टेक र राष्ट्राव प्रकार में आणि वर अंग क्रायर टरेस्त २६२००० मी आणि वर अंग क्रायर टरेस्त २६२०० मी आणि वर्ण अस्त्री स्ट्राव स्ट्राव स्ट्राव स्ट्राव में इंग्लिंग स्ट्राव क्रायर में इंग्लिंग स्ट्राव में इंग्लिंग स्ट्राव क्रायर स्ट्राव क्रायर स्ट्राव क्रायर स्ट्राव क्रायर स्ट्राव क्रायर स्ट्राव है. २०,००,२००० रोज स्ट्राव क्रायर स्ट्राव है. २०,००,२००० रोज स्ट्राव क्रायर स्ट्राव क्रायर स्ट्राव है. २०,००,२००० रोज स्ट्राव क्रायर स्ट्राव है. संपर्ण तपशील संपूर्ण तप्रशाल प्राह्मा बताल आज्ज कार्यालयाचा पता: www.ireps.gov.in उप मुख्य आंधर्यता (बांधकाम) || यांने कार्यालय, गांक्षम रेल्वे, इंदौर रेल्वे स्थान, पटेल पुलाजवळ, इंदौर - (एमपी) ४५२००१

क्षेत्रफळ (षी.जू.) दिवस

9625

624

दिवस

2005

तिलाबाची सुरुवात (सर्व लॉद्स)

320 9005

\$658 9095

335 39008 94.390 ₹\$.06.₹0₹₹ 94.390

95:20 95:20

१३.०८.२०२२ १६:४७

79.06.2077

28:06.2022 96:90

9H.o/.2o22

75:80 28:04-2022 95:30

गय लिजिंग मॉस्यूलला भेद सार्व

पश्चिम रेल्वे

पाइता येतील आणि

ज्लांका अवस्थित र र्युक्त के विकास अस्थित कर्मा दूस्ति (भूका कृत की कृत इ. सूर्व कीर्येशन क्रामि थी, स. सी. सीत कृत कर्मा समस्य सामा वरन्यान करती विकास १००,१९९६ रोजीया शिक्ष (क्राम क्षार सामा वर्गना करती शिक्ष (क्राम क्षार सामा वर्गना करती शिक्ष (क्राम क्षार क्षा गत्याही स्वरूपाच्या उद्देशाळारेला कोण - हक्क किंवा हित्रशंबंधाना दावा करीत प्रतिस्त्री दिन्तिकामाञ्ज १४ (विदा) दिवसके आत सुनित्र प्रका, गता - १/६०%, सूत्री एव्यलेख, धोडाबंदर रोड, ज्ञागे-४००६ १० चेथे भारत कराडे. असे व केल्लाम इतिया मार्गित विद्या प्रतास केला हिन्दा कराडे अधित्माञ्जले विचारण घेराले जागार बाहीत क्रांगि कोणस्वाही विचारण घरता सदर सालसरीक विरोधात कोणस्वाही स्वत्रसावा दावा नाही जाहीर सूचना

पावती हरवली आहे

मानुष्ट सुर्वना देखान कर का, सुन्नात के श्रांची वीहर्बंदर रोह, ठाणे - ४००६ १०० श्रंथत सुर्वा एन्वलेव्ह को-ऑपरेटिव्ह हों होसावती लि. वा संस्थेच्या इनारतीमध रवांच्या अपातिन र/३०४ वी लिक्न

आहार र सुवाना ।
तमान जनके आहार देखाना रेखाना होते हैं,
असने अस्त्रीत स्वार्य राह्मा रिकार सेते हैं,
असने अस्त्रीत स्वार्य राह्मा रहर रहेना (इस्ट माराष्ट्र) व्योध्यक्ष्य सेते हीते हैं होते हैं,
अपने, सुन्तर अतातान होते हैं, के किस के स्वार्य अमृत्य लढ्ढा 🐔 facebook.com/WesternRly "रहेना लिजेन्ड" (सदर उमारत क्षाः चार्च्यपारस्यानस्य विरुद्धाः व्यक्तिः विष्टः विष्यः विष्टः विष्यः विष्टः ार पार्किन जाना क्र ३ (स**दर कार पार्वि** जामा) व स्वासह जिस्तीच्या सदर आहेपह फोट आणि सदर फोट आणि हुमारतीर्थ संबंधित सामायिक मेत्र आणि सुविधांमधील १२.८२% अविभक्त हक्क (सहर अविभक्त १२.८२४ आध्येषका दुकर (सार अधिकाल दिस्स) ब त्यास प्रमाद (प्राचीक संदूर्यका अधिकोती अंगीका धीमीकीम अन्तिमा की वार्गित दुर्गिकाचील दुकर (सार धीराविधात सामाधिक क्षेत्र आणि सुविधा) ब स्वास्त्र दुक्ता शिक्का कांन्रीगीक्रीका (सार क्षांचीमित्रिका) और धारि दिनके २२ जी, २००९ दोसीका अमा प्राचालका अध्यक्ति केंद्र की सामाधिका क्षांची क्षांचीक्री अध्यक्ति केंद्र की सामाधिका आप्ताव क्षांची अध्यक्ति केंद्र की सामाधिका आप्ताव की सामाधिका अध्यक्ति केंद्र की सामाधिका आप्ताव की सामाधिका सवावाद करण्यकारता बातणा कराव अस्ति । स्वरं सातकांनी एकरीएणती लि. (स्वरं बंक) कडून प्राव्त केलेल्या कर्ज सुविधेन बंदरणत रावर एकत्रित स्वृतकेस्य राविधिको मंत्रीधेत सूक्त शीर्षक क्रमाचको एकरीएकर्म कि. बांक्सको तारण स्वरणून जमा केले

(ज्यान्य विकास (व्यान), मूल्युला, ताला, संहारण, होत्या, स्वानी, होत्या, व्यानी, होत्या, व्यानी, होत्या प्राणी, व्यानी, व्य

दिन्य शाह असोसिएदस

रिषी लेजर लिमिटेड

६९२, जी. के. इंतरहीमल इस्टेट, १० १४ मानव स्ट्रीट, भागराज्ञा (पश्चिम), गुंबई - ४०० ०१९. / २५०७५६७७: फॅक्स क्र.: (०२२) २५०८००२२ ईमेल: ricl.mumbal@rishllaser.com

	एका	बित			्र लाखात					
	पंपलेले ग्रैमासिक		संपलेले वर्ष	वपशील		पंपलेले जैमासिक		संपलेले वर्ष		
२०.०६.२०२२ अहोसापरिश्रित	२०.०५.२०२५ अलेखापरिस्ति	इंग.०इ.२०२२ लेखापरिसित	२५.०२.२०२२ तेखापरिहेत	- सपश्चाल	३०.०६.२०२२ अलेखापरिश्रित	२०.०५.२०२१ अलेखापरिसित	इत्र.०५.२०२२ लेखावरिदित	३५.०३.२०२२ लेखापरिभित		
\$5.47.58	9601.94	291.502.91	99996.28	कार्गातून एकूण उत्पन्न	2004,90	9600.86	92.50B\$	9929/1.28		
96.34	928.50	909.32	80.68	अपनादालाक नानीपूर्व नपन / (तोटा)	96.98	924.03	64.99	27.89		
96.39	728.45	909.88	80.78	अपवादात्मक बाजीपूर्व परंतु करपूर्व नफा / (तोटा)	90.56	924.08	(4.44	20.89		
10.68	929.26	25.57	32.85	वरतावधीवर्गरेता नपत्र / (तोटा)	49.9	929.46	59.98	20.95		
48.84	-996.60	(44.44	58.990	का.नाक्टीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	98.40	-920.99	648.49	67.6.93		
५५५.२६	१५५.२६	१५१.२६	१५५.२६	મરુવા છે.તેતે મામ ભાગ ભાંદવાન (દર્શની મુખ્ય ₹ ૧૦/- ઘલોછી)	११५.२६	१५५.२६	१५९.२६	१५१.२६		
			994.96	पुजर्मुह्यांतित राजीत वजळता इतर इतिवेटी				998.36		
				प्रती राग भाग उत्पन्न (दर्शनी जूल्य ₹ १७/ प्रत्येगी)						
0.566	9.22	9.09	0.34	गुळ	0.115	9.32	0.65	55.0		
0,76%	9.32	9.09	0.31	र्याम्बीकृत	0.715	9.32	0.65	55.0		

विरुद्धा तारक्ष्याचा पारचेता आहे. वरित्र तारक्ष्याचा पारचेता आहे. वरित्र अनेत्रव्याचितित वित्तीय निष्यार्थ लेखा पर्मितीवादे पुरासक्तेक्षित करण्यत उन्नते सहेता उन्नी संपालक संख्याह सक्तर विरुद्धानात करानी काराव्य २०१३ व्या कराम १३५ लन्यमे विदेश करानी (नारतीय देखा मानके) विनिया

લાદ વિકારણ હાત્રી લાવા ૨૦૧૩ હતા લાકાલન ૧૩. કન્યને વિક્રિય અમી (લાદીલ હેલા ધનાઇ) વિનિયનન, ૨૦૧૧ (લાવણની પણ) સાથી હાત પોતાનુવાદ માત અન્ય ત્યાં તહે મોડો પાત્રીકો વિકારી જો સારાવત કરે પ્રખોત વિદ્યો વહેલત્તાના પણ હેલા કે કિ. ૧૦.૦૬,૨૦૨૨ મહોદો વિદ્યોભ વિદ્યાલય ત્યાં ઉપ ત્યાં સાથાની સાથકે તેમે સારાવત કરે પુત્રાની પૂત્રી કર્યું પૂત્ર તાંધુંથી ત્યાં ભાગતા સ્વારા તે શકે. સિંદલ વિદ્યાલય ત્યાં કર્યા હોલા માત્રી પ્રમાણ કર્યા હોલા કર્યા કર્યા કર્યા કર્યા હોલા કરે હો.

रिधी लेजर लिमिटेड करित

VIVID GLOBAL INDUSTRIES LIMITED

CIN NO. 124100MH1987PLC043911
Regd. Office: D-21/1, MIDC Tarapur Via Boisar, Dist. Palghar, Maharashtra UNAUDITED STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2022

PARTICULARS	QUARTER ENDED 30.06.2022 Unaudited	YEAR ENDED 31.03.2022 Audited	QUARTER ENDED 30.06.2021 Unaudited
Total Income From operations	1,062.84	4,659.22	1,264.90
Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items)	(22.07)	188.78	49.17
Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items)	(22.07)	188.78	49.17
Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items)	(22.07)	141.51	35.49
Total comperehensive income for the period (Comprising profit/ loss) for the period (after tax) and Other comperenhensive Income (after tax)	(22.07)	141.51	35.49
Paid-up Equity Share capital (Face value per share- Rs 5 each)	456.44	456.44	456.44
Reserves (excluding Revaluation Reserve)	1,011.89	1,033.96	927.94
Earnings per share in Rs.(Face value of Rs. 5 each)			
Basic	(0.24)	1.55	0.39
Diluted	(0.24)	1.55	0.39
Basic and Diluted (After Dividend)	-	1.55	-

- The above is an extract of the detailed format for the quarter ended 30th June 2022 Financial Results file with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and other disclosure requirements) Regulatio 2015. The full format of the Quarterly/ twelve months financial results are available on the stock exchange ebsites i.e. Bombay stock exchange & National stock exchange
- The impact on net profit / loss, total comprehensive income or any other Relevant financial item due to change in accounting policies shall be disclosed by means of a footnote.
- Exeptional and/or Extraordinary items adjusted in the statement of profit and loss in accordance with the Ind - AS rules / AS rules whichever applicable.

For Vivid Global Industries Limite

Date: 10/08/2022 Plae: MUMBAI

SUMISH S. MOD MANAGING DIRECTOR

Year ending 31.03.2022 Year ending 31.03.2021 30.06.202 Total Income from operations 6399.27 1802.18 4907.56 25.510.00 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) (2744.72) (8036.22) (39.319.02) (405.78) Net Profit / (Loss) for the periodbefore tax after Exceptional and/or Extraordinary items (2744.72) (8036.22) (39,319.02) (405.78) Net Profit / (Loss) for the period after tax fer Exceptional and/or Extraordinary items (8036.22) (39,319,02) (405.78) (2744.72)Total Comprehensive Income for the per (2744.72) (39,319.02) (405.78) ising Profit/ (Loss) for the perio and Other Comprehensive Income(after 15.31 Paid up Equity Share Capital erves - Net (excluding Revaluation Reserve) (12,594.58) (51,913.60) (12,594.58) (9,849.86) 4,705.72 4,705.72 Securities Premium Account 4,705.72 (44,684.13) (5,770.89) (5,365.11) Net worth * (52,720.35) Paid up Debt Capital/ Outstanding Debt*** Outstanding Redeemable Preference Shares 2,506.00 2.506.00 2,506.00 2,506.00 Debt Equity Ratio *** Earnings Per Share (of Rs.10/- each) (5561.53) (26.859.73) (1047.01) (2849.32) (for continuing and discontinued operations) 1.Basic:, 2. Diluted Capital Redemption Reserve Debt Service Coverage Ratio * Interest Service Coverage Ratio *

(₹ in Lakh)

SOVEREIGN DIAMONDS LTD.

Regd. Off.: Sovereign House, 11-A, Mahal Industrial Estate, Mahakali Caves Road. Andheri (E) Mumbai - 400093

Extract of Un-Audited Financial Results for the Quarter Ended 30/06/2022

	Quarter ending	Quarter ending	Year Ended
Particulars	30-06-2022	30-06-2021	31-03-2022
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from Operations (net)	730.93	265.56	2356.95
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	52.23	-55.97	133.31
Net Profit / (Loss) for the period after tax			
(after Extraordinary Items)	52.23	-55.97	133.31
Equity Share Capital	578.80	578.80	578.80
Reserve excluding Revaluation Reserves as per			
balance sheet of previous year	885.10	644.39	832.87
Earnings Per Share (before extraordinary items)			
(of Rs. 10/-each):			
(a) Basic	0.90	-0.97	2.30
(b) Diluted			
Earnings Per Share (after extraordinary items)			
(of Rs. 10/-each):			
(a) Basic	0.90	-0.97	2.30
(b) Diluted			

NOTES

- The above results as reviewed by the Audit Committee have been approved at the meeting of the Board of Directors held on 09th August, 2022.
- The above is an extract of the detailed format of quarterly / annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financia Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com).

For Sovereign Diamonds Limited

Place: Mumbai

Mr. Ajay R. Gehani (Managing Director) Date: 09/08/2022

KAMADGIRI FASHION LIMITED

CIN L17120MH1987PLC042424

Regd. Office: A-403, "The Qube", Off M.V. Road, Marol, Andheri (East), Mumbai - 400059 Tel: 022-41583131 • email: cs@kflindia.com • website: www.kflindia.com EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON JUNE 30, 2022

	Standalone Unaudited						
Particulars	Quarter Ended		Year	Ended			
,	30-Jun-22	31-Mar-22	30-Jun-21	31-Mar-22			
Total income from operations	6969.85	7,490.09	3709.06	25,750.43			
Net Profit/(Loss) for the period							
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-100.71	184.61	-109.70	94.95			
Net Profit/(Loss) for the period							
(after Exceptional and/or Extraordinary items)	-100.71	184.61	-109.70	94.95			
Net Profit/(Loss) for the period after Tax							
(after Exceptional and/or Extraordinary items)	-73.01	124.37	-86.82	65.19			
Total Comprehensive Income for the period							
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)							
and other Comprehensive Income (after tax)	-71.77	102.32	-77.81	70.18			
Equity Share Capital	586.94	586.94	586.94	586.94			
Other Equity	_	_	_	2810.86			
Earnings Per Share (of ? 10/-each)							
Basic :	(1.24)	2.12	(1.48)	1.11			
Diluted :	(1.24)	2.12	(1.48)	1.11			
	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) Equity Share Capital Other Equity Earnings Per Share (of ? 10/-each) Basic: Diluted:	Total income from operations 6969.85 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) -100.71 Net Profit/(Loss) for the period (after Exceptional and/or Extraordinary items) -100.71 Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) -73.01 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) -71.77 Equity Share Capital 586.94 Other Equity - Equity	Quarter Ended 30 Jun-22 31-Mar-22 Total income from operations 6969.85 7,490.09 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) -100.71 184.61 Net Profit/(Loss) for the period (after Exceptional and/or Extraordinary items) -100.71 184.61 Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) -73.01 124.37 Total Comprehensive Income for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) -71.77 102.32 Equity Share Capital Other Equity Earnings Per Share (of ? 10/-each) -7 -7 Basic : (124) 2.12 Diluted : (124) 2.12	Quarter Ended Year 30-Jun-22 31-Mar-22 30-Jun-21 Total income from operations 6969.85 7,490.09 3709.06 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) -100.71 184.61 -109.70 Net Profit/(Loss) for the period (after Exceptional and/or Extraordinary items) -100.71 184.61 -109.70 Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) -73.01 124.37 -86.82 Total Comprehensive Income for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) -71.77 102.32 -77.81 Equity Share Capital 586.94 586.94 586.94 586.94 Other Equity Ser Share (of ? 10/-each) - - - - Basic : (1.24) 2.12 (1.48) 0.11 0.124 2.12 (1.48)			

The above is an extract of the detailed format of the unaudited standalone financial results for the Quarter ended June 30, 2022, filed with Stock Exchange, under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the above financial results is available on the website of Stock Exchange i.e www.bseindia.com and on the website of the Company i.e. www.kflindia.com.

The above financial result for the guarter ended June 30, 2022 have been reviewed and recommonded by the Audit Committee an approved by the Board at it's meeting held on August 10, 2022 and review by Statuary Auditors.

Previous Year's / period is figures have been regrouped/ rearranged wherever considered necessary to make them comparable with current

	period figure Extract of Consolidated Financial Resultts for the Quarter Ended 30th June , 2022									
		Consolidated Unaudited								
	Particulars	Quarter	· Ended	Year Ended						
	7 313331313	30-Jun-22	31-Mar-22	30-Jun-21	31-Mar-22					
	Total income from operations	6969.85	7,490.09	3,709.06	25,750.43					
	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period	-100.71	184.61	(109.70)	94.95					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	-91.77	92.13	(86.82)	32.95					
	By order of the Board									

0.55

Place: Mumbai

Date: 10.08.2022

-1.32

1.01

For Kamadgiri Fashion Limited Chairman & Managing Director August 10, 2022

CONART ENGINEERS LIMITED

CIN:L45200MH1973PLC017072

Regd.Office: 17, Ground Floor, Jay Bharat Society, Nr Solanki Palace, Khar (W) Mumbai - 400052 Web: www.conartengineers.com; (E); celcs@conartengineers.com Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended

	30th Ju	une,2022 (Rs in Lakhs except E					
		uarter Ende	Year Ended				
Sr.	Particulars	30-June-22	31-Mar-22	30-June-21			
No.		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)		
		(I)	(II)	(III)	(IV)		
1	Total Income from Ope. (Net)	567.34	1145.59	500.44	3655.88		
2	Net Profit	44.88	59.92	15.23	173.53		
3	Net Profit (before tax,						
	after Except./Extraordi. items#)	44.88	59.92	15.23	173.53		
4	Net Profit						
	(after tax, after Except./Extraordi. items#)	33.52	46.91	11.45	129.33		
5	Total Comprehensive Income (after tax)	26.38	49.32	30.56	170.32		
6	Paid-up share capital	314.00	314.00	314.00	314.00		
7	Reserves (excluding RR)	1820.44	1794.06	1655.17	1794.07		
8	Securities Premium Account	197.74	197.74	197.74	197.74		
9	Net Worth	2332.18	2305.80	2166.91	2305.80		
10	Basic and diluted EPS	1.07	1.49	0.36	4.12		

Note: The above is an extract of the detailed format of financial results filed with the stock exchange under regulation 33 of the SEBI (LODR) regulations,2015. The full format of the quarterly financial results are available on the <u>www.bseindia.com</u> and

www.conartengineers.com By Order of the Board of Directors

HERCULES HOISTS LIMITED

501-504, Shelton Cubix, 87/15, CBD Belapur, Navi Mumbai - 400614, Maharashtra Registered Office: Bajaj Bhavan, 2st Floor, 226, Nariman Point, Mumbai 400021. Ph:+91 022-45417300; Emall: indef@indef.com;

URL: www.indef.com CIN: L45400MH1962PLC012385

Extract of Un-audited Financial Results for the Quarter ended 30 June 2022

Q1 - FY23 vs Q1 - FY22

Turnover up by 29%

Place : Vadodara

Dated: 10th August 2022

Profit After Tax up by 66%

Earnings Per Share up by 66%

(Jitendra S.Sura)

bajaj group

Chairman & Managing Director

				(Rs. In Lakhs)	
		(Quarter Ended		Year Ended	
SN	Particulars	(Unaudited) 30-06-2022	(Audited) 31-03-2022	(Unaudited) 30-06-2021	(Audited) 31-03-2022	
1	Total income from operations	3,236.23	3,285.95	2,510.43	12,442.84	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	325.73	129.75	445.45	2,038.00	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	325.73	129.75	269.21	1,844.77	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	230.24	71.84	138.49	1,494.01	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(6,164.17)	(1,068.45)	4,096.15	13,180.69	
6	Equity Share Capital	320.00	320.00	320.00	320.00	
7	Other Equity				61,580.98	
8	Earnings Per Share (of Rs. 1.00 each) (for continuing and discontinued operations) - Basic & Diluted:	0.72	0.22	0.43	4.67	

NOTE: The above is an extract of the detailed format of the Results filed with the Stock Exchanges and the full format of the

0.56

For Hercules Hoists Limited

Place: Mumbai Date: 10-08-2022

Pradip Kumar Goenka

H A Nevatia Whole-time Director DIN-00066955

(₹ In Lakhs

CITADEL REALTY AND DEVELOPERS LIMITED

Regd.Office: Marathon Futurex, N.M. Joshi Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013. YTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER SOTH HIME 202

(₹ in lacs - Except Equity share dai								
		Standalone			Consolidated			
	Quarter ended	Year ended	Quarter ended	Quarter ended	Year ended	Quarter ended		
Particulars	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	30.06.2022	31.03.2022	30.06.2021		
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)		
Total revenue from operations	70.32	251.82	62.78	70.32	251.82	62.78		
Other Income	-	-	-	-	-	-		
Net Profit/(Loss) for the period								
(before tax and Exceptional items)	7.78	55.93	15.04	7.78	55.93	15.04		
Net Profit/(Loss) for the period before tax								
(after Exceptional items)	7.78	55.93	15.04	7.78	55.93	15.04		
Net Profit/(Loss) for the period After Tax	5.78	39.22	10.86	5.78	39.22	10.86		
Share of Profit From partnership firm	3.36	1.06	1.06	0.23	4.13	1.13		
Total Comprehensive Income for the period								
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)								
and Other Comprehensive Income (after tax)]	9.14	40.28	11.92	6.01	43.35	11.99		
Equity Share Capital	789.22	789.22	789.22	789.22	789.22	789.22		
Earning Per Share (of ₹10/-each)								
a) Basic EPS	0.12	0.51	0.15	0.08	0.55	0.15		
b) Diluted EPS	0.12	0.51	0.15	0.08	0.55	0.15		

Notes:

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter ended June 30, 2022 are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and the Company's website, www.citadelrealty.in.

For CITADEL REALTY AND DEVELOPERS LIMITED

Place : Mumbal Date : August 09, 2022

S. Ramamurth **Director and Chief Executive Office** (DIN: 00135602)

LASER LIMITED CIN: L99999MH1992PLC066412

612, V. K. Industrial Estate, 10-14 Pais Street, Byculla (W), Mumbai 400 011.

Tel. No.: (022) 23074585 / 23075677, Fax No. (022) 23080022, E-mail: rlcl. mumbai@rishilaser.com, Website: www.rishilaser.com ENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30™ JUNE 2022

Consolidated **Standalone** Quarter Endec Year Ended Quarter Ender Year Ended Particulars 30-06-2022 30-06-2021 31-03-2022 31-03-2022 30-06-2022 30-06-2021 31-03-2022 31-03-2022 Unaudited Unaudited Audited Audited Unaudited Unaudited Audited Audited 3081.23 1805.16 3502.95 11918.29 Total income from Operations 3076.10 1800.49 3472.94 11865.33 18.35 -124.69 109.32 40.94 Profit / (Loss) before Exceptional Items 18.79 -125.03 95.11 28.41 40.94 Profit / (Loss) after Exceptional Items but before Tax 28.41 18.35 -124.69 109.32 18 79 -125.03 95.11 -121.27 93.26 32.46 Profit / (loss) for the period -121.56 79.12 20.16 50.89 51.4 otal Comprehensive Income for the period 44.46 -119.90 866.65 799.42 T 44.97 -120.19 852.51 787.12 919.26 919.26 919.26 919.26 Paid up equity share capital (Face Value of ₹ 10/- each) 919.26 919.26 919.26 919.26 115.78 Other Equity excluding Revaluation Reserve 119.37 arnings per equity share (Face Value of ₹ 10 each) 0.55 -1 32 1.01 0.35 Basic 0.56 -1.32 0.86 0.22

Notes: 1. The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

2. The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on 10th August, 2022. 3.The statement have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act. 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable

4. The consolidated financial results include the financial statement of one subsidiary viz. Rishi Vocational Education Pvt. Ltd. Upto 10.06.2022.

5. The Previous period's figures have been regrouped / rearranged / reclassified wherever necessary to suit the present layout. 6. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange website and on www.rishilaser.com.

0.35 Diluted

For RISHI LASER LIMITED

Harshad Patel

Managing Director

DIN: 00164228

(₹ in Lacs)

0.86

0.22

Pooja Entertainment And Films Limited CIN No.: L99999MH1986PLC040559

iStreet Network Limited CIN L51900MH1986PLC040232 Regd. Add.: 107, New Sonal Link Ind Estate, Link Road, Malad West Mumbai 400064 Website: www.istreetnetwork.com Email: info@istreetnetwork.com UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022

				Rs. In lacs	except EPS
Sr.		Q	Year Ended		
No	Particulars	30.06.2022 Un-Audited	31.03.22 Audited	30.06.2021 Un-Audited	31.03.22 Audited
1	Total Income from operations	0.21	9.12	-	16.86
2	Net Profit / (Loss) for the period				
	(before Tax,Exceptional and/or Extraordinary Items)	(2.88)	1.69	(2.12)	0.54
3	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(2.88)	1.69	(2.12)	0.54
4	Net Profit / (Loss) for the period after tax				
I.	(after Exceptional and/or Extraordinary items)	(2.88)	1.69	(2.12)	0.54
5	Total Comprehensive Income for the period				
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)				
I.	and Other Comprehensive Income (after tax)]	(2.88)	1.69	(2.12)	0.54
6	Paid-up Equity Share Capital	852.00	852.00	852.00	852.00
7	Earnings per Share (Par Value Rs. 4 each) (Not annualised)				

Basic and Diluted

lace · Mumbai

Dated: 10th August 2022

(0.014) 0.008 (0.010) 0.003 The above Un-Audited Financial Result has been reviewed by the Audit Committee and approved by the Boar

of Directors in their meeting held on 10th August 2022. The Statutory Auditors of the company have carried out the limited review of the results of the company an issued a Limited Review Report, now attached herewith.

The company had invested huge resources in developing technology, infrastructure, marketing, promotions business process and fulfillment services over the last years in order to expand its retail network and custome base for its Internet Retail business. Since it was an innovative process of Retailing where the company orchestrates 3rd party physical retail stores with virtual inventory, the business model required continuous investments till it reaches the breakeven point and turned profitable. In March 2017, the company was classified into the Graded Surveillance Measure (GSM) list by BSE. The criteria for classifying the company into GSM were not conveyed to us. However such classification is an internal work of BSE under the guidance of Securities and Exchange Board of India and does not reflect upon any non compliance on the part of the company and the company remains fully compiliant with respect to all the regulatory requirements. The direct impact of classifying company in GSM by BSE had led to trade restrictions and a complete 'roadblock' in terms of raising additional capital from new investors. Thus new fund raising had become an extremely challenging and a daunting task. At present the company is placed in stage 3 of GSM list. Consequent to classifying into GSM and failing in raising fresh capital, the company suspended it's internet Retail operations wef April 2017. The company has indentified opportunities of providing services in the area of Artificial Intelligence (AI). The company is in the process of building necessary strengths for this new business opportunity in AI. Previous period/year figures have been regrouped re-arranged, wherever necessary, to confirm to current yea

By Order of the Board

Pradeep Malu Director DIN:00001959

POOJA ENTERTAINMENT

Registered Office: POOJA HOUSE, 1ST FLOOR, CTS NO. 892-893, OPP. J.W. MARRIOTT HOTEL, JUHU TARA ROAD, JUHU, MUMBAI - 400049 | Phone : 022-26121613/14, Fax : 022-26631275, Website: www.pooigentertainmentandfilms.in. Email: investor@pooigentertainmentandfilms.in

	Standalone Consolidated					idated	
	Quarter ended Y			Year ended		Quarter ended	
	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022	30.06.2022	31.03.2022	30.06.
	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unau
tion	790.71	698.49	14.99	948.19	1,308.74	1,451.43	7

		Standaione				Consolidated			
Sr.	Particulars	Quarter ended Y			Year ended	Quarter ended			Year ended
No.		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
		Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1.	Total Income from Operation	790.71	698.49	14.99	948.19	1,308.74	1,451.43	770.09	2,459.47
2.	Profit/(Loss) from ordinary activities before tax	226.89	25.09	1.11	29.60	227.61	43.98	731.36	290.18
3.	Profit/(Loss) from ordinary activities after Tax	167.46	16.10	0.83	19.20	168.20	34.99	731.08	279.77
4.	Total Comprehensive Income for the period	167.46	16.10	0.83	19.20	190.55	40.27	740.89	291.87
5.	Paid up Equity Share Capital (face value of Rs 10/- per share)	453.32	453.32	453.32	453.32	453.32	453.32	453.32	453.32
6.	Other Equity (Excluding Revaluation Reserves)	-	-	-	3,057.87	-	-	-	3,453.60
7.	Earnings per share (EPS) of Rs.10/- each (not annualised)								
	- Basic Rs.	3.69	0.36	0.02	0.42	3.71	0.77	16.13	6.17
	- Diluted Rs.	3.69	0.36	0.02	0.42	3.71	0.77	16.13	6.17

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022

Note

1. The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter ended 30th June, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly and Year ended Financial Results are available on the Stock Exchange Website www.bseindia.com and on Company's website www.pooiaentertainmentandfilms.in

2. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 10th August 2022

For Pooja Entertainment and Films Limited Deepshikha Dhiraj Deshmukh Director DIN No.: 02146210

Date: August 10 2022 Place : Mumbai